

30, 2. अन्यदिने Pāṅkāt. 87, 5. 212, 25. — einer unter mehreren, mit dem gen.: तापसीनामन्या ऽऽ. 49, 9, v. l. für अन्यतमा. — अन्यः कश्चित् oder कश्चन irgend ein anderer, mit der Negation: kein anderer: तत्रा वान्यो वामेद्यः कश्चित् Cat. Br. 1, 4, 3, 12. यच्चान्यत्किंचिदीदृशम् M. 1, 45. 12, 96. N. 4, 2, 9, 1, 26, 5. Daç. 1, 12, 20. Pāṅkāt. 109, 17. 137, 20. नान्येन केनचित् M. 1, 103, 2, 16. N. 11, 11, 12, 14, 22, 15. Viçv. 7, 20. Raçh. 12, 49. Dieselbe Bedeutung hat नान्यः कः Kathās. 1, 56: नान्यो ज्ञानाति कः प्रिये. — अन्य — अन्य der eine — der andere (das 1ste verb. fin. kann den Ton erhalten P. 8, 1, 65.): तयोरन्यः पिप्येलं स्वाद्वत्यनभ्रन्नयो ऋभि चाकशीति RV. 1, 164, 20. (= Munp. Up. 3, 1, 1. = Çvetāçv. Up. 4, 6. = P. 8, 1, 65, Sch.) दिव्यन्यः सदेनं चक्र उच्चा पृथिव्यामन्यो अयत्तारंते 2, 40, 4. ते वा एते पञ्चान्ये पञ्चान्ये दश सतः fünf von der einen und fünf von der andern Seite Khand. Up. 4, 3, 8. प्राच्यो ऽन्या नद्यः स्पन्दते श्वेतभ्यः पर्वतेभ्यो ऽन्या यो यो च दिशमनु 3, 8, 9. अन्यदुपं ज्ञातमन्यत् M. 9, 40. यदन्यस्य प्रतिज्ञाय पुनरन्यस्य दायते 99. अन्यां चेदर्शयित्वा न्यां वाहुः कन्या प्रदीपते 8, 204. अन्यां वै अन्यामवव्यान्यस्या उपावत RV. 10, 97, 14. अन्यां अन्यमनु गृणात्पयोः 7, 103, 4. नान्यदन्येन संस्पृष्टं रूपं विक्रयमर्हति M. 8, 203. Das 2te अन्य fehlt: भिद्यमाननिवाशक्तस्त्रातुमन्यो नगो नगम् Daç. 1, 40. Gleichbed. mit अन्य — अन्य ist एक — अन्य Çvetāçv. Up. 4, 5. Hir. I, 60. Megh. 76. und केचित् — अन्ये M. 3, 261. Bei einer mehr als zweif. Theilung können noch अपरं und die ordinalia eintreten: मनस्यन्यद्वचस्यन्यत्कर्मण्यन्यदुरात्मनाम् । मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं मफात्मनाम् ॥ v. l. zu Hir. I, 93. अन्ये कृतयुगे धर्मास्त्रेतायो (hier könnte nochmals अन्ये stehen) द्वारे ऽपरे । अन्ये कलियुगे M. 1, 85. एके — अन्ये — तथान्ये 10, 70. केनचित् — केनचित् — अन्येभ्यः ऽऽ. 80. एकः — अन्यः — एकः — चतुर्थः M. 4, 9. एके — अन्ये — एके — अपरे — अपरे 12, 123. काश्चित् — अन्यान् — काश्चित् — अन्यान् — काश्चित् — अपरान् R. 5, 40, 12, 13. 3 Mal कश्चित् — अन्यः — अपरः — कश्चित् — अन्यः — अपरः — अन्यः — कश्चित् — अपरः — अन्यः — केचित् — अपरे 1, 4, 18—22. — Vgl. अन्यतरं, अन्यतम und अन्योऽन्य.

अन्यकं (von अन्य) adj. ein anderer: नभत्तामन्यके समे RV. 8, 39, 1. नभत्तामन्यकेषां श्याका अथि धन्वेसु 10, 133, 1. 8, 21, 18.

अन्यकाम (अन्य + काम) adj. f. आ Liebe zu einem Andern hegend R. 5, 13, 68. — Vgl. अन्यत्काम.

अन्यकारुका (अन्य + कारुका) f. N. eines in den Excrementen sich aufhaltenden Insects (शकृत्कीट) Hār. 163.

अन्यकृत (अन्य + कृत) adj. von Andern gethan: मा वृ एनो अन्यकृतं भुजेम RV. 6, 31, 7. 8, 68, 3.

अन्यक्षेत्रं (अन्य + क्षेत्र) n. fremdes Gebiet AV. 3, 3, 4. 5, 22, 8, 9.

अन्यग (अन्य + ग) adj. f. आ zu einem (einer) Andern gehend, ehebrüchig: वणिजा तु कुलस्त्रीव स्थिरा लक्ष्मीरनन्यगा Kathās. 21, 56.

अन्यगामिन् (अन्य + गामिन्) adj. dass. Kathās. 19, 27.

अन्यङ्गश्चेत् (3. अ + न्यङ्ग - श्चेत्) adj. weiss ohne Zeichnung (Flecken), rein weiss: पप्रुम् Att. Br. 4, 19.

अन्यचित्त (अन्य + चित्त) adj. f. आ dessen Sinn auf einen Andern (ein Anderes) gerichtet ist Pāṅkāt. 223, 23.

अन्यजन्मन् (अन्य + जन्मन्) n. das andere Leben Verz. d. B. H. No. 903, XXVII.

अन्यजात (अन्य + जात) adj. von einem Andern gezeugt, — entsprungen: न शेषो अघ्रे अन्यजातमस्ति RV. 7, 4, 7. मा वै भुजेमान्यजातमेनः 32, 7. — Vgl. अन्यकृत.

अन्यतर (अन्यतस् + एत) adj. f. ० एनी auf einer Seite bunt VS. 30, 19. अन्यतरः क्षणित् (अन्यतस् + क्षणित्) adj. von einer Seite scharf: अघ्रिः Çat. Br. 6, 3, 3, 34. (vgl. Ind. St. I, 333).

अन्यतः प्रज्ञा (von अन्यतस् + प्रज्ञा) f. N. pr. eines Lotusteiches in Kurukshetra Çat. Br. 11, 5, 3, 4.

अन्यतम (superl. von अन्य) adj. f. आ einer von mehreren, irgend ein Vop. 7, 96. प्रागुदीचीमन्यतमा वा (Sch.: प्राचो वेदीचीं वा) Kāt. Çr. 4, 2, 4. जपव्यान्यतमं वेदम् M. 11, 75. ज्ञातिभंशकरं कर्म कृत्वान्यतमम् 124. यत्स्वान्यतमं रणम् R. 3, 33, 60. Mit einem gen. pl.: स्थाणुवृत्तवंशवल्मीकानामन्यतममिन्मुत्तेपणवदासजति Kāt. Çr. 5, 10, 21. एषामन्यतमः M. 3, 246. 6, 32. 8, 119. Jāçñ. 2, 22. 3, 253. Brāhman. 1, 33. N. 3, 6. Çā. 49, 9. mit अतस् davon, von diesen: अतो ऽन्यतमया वृत्त्या जीवेस्तु M. 4, 13, 222. 11, 86. am Ende eines comp.: दिव्यान्यतमम् eins von den Gottesurtheilen Jāçñ. 2, 22. स्थानार्थगुणप्रमाणान्यतमेन P. 1, 4, 50, Sch. pl.: तासामन्यतमाः einige von diesen R. 5, 56, 115. — Vgl. अन्यतर.

अन्यतरं (compar. von अन्य) adj. f. आ gaṇa सर्वादि und षुआदि, n. अन्यतरद् P. 7, 1, 25. Declin. Vop. 3, 9, 88. einer von zweiten Vop. 7, 96. AK. 3, 2, 32. Trik. 3, 1, 27. H. 1468. अन्यतरदेव कुर्यात् Çat. Br. 1, 4, 1, 3. (रशनाया औ प्रातौ) संस्यान्यतरस्यामत्तं प्रवेशयति Kāt. Çr. 6, 3, 16. M. 9, 211. Jāçñ. 2, 96. अन्यतरच्छक्यमकर्तुम् Pat. zu P. 1, 1, 62. Mit einem gen. du.: तयोरन्यतरत्प्रत्यानञ्जाति Çat. Br. 3, 3, 3, 8. तयोरन्यतरां मनसा संस्कराति Khand. Up. 4, 16, 2. M. 2, 141. 9, 171. Sund. 1, 16. R. 1, 22, 25. अन्यतर — अन्यतर der eine — der andere: स वै कपालान्येवान्यतर उपाधाति दृषडुपले अन्यतरः Çat. Br. 1, 2, 1, 1. Att. Br. 3, 48. Nir. 3, 6. — Vgl. अन्यतम, अन्यतरस्याम् und अन्यतरेषुम्.

अन्यतरतस् (von अन्यतर) adv. auf einer von zwei Seiten: अन्यतरत् अज्ञं कुर्यादधस्ताद्वापरिष्ठाद्वा Çat. Br. 1, 7, 3, 10. 6, 3, 29. 6, 3, 34. u. s. w. Kāt. Çr. 3, 4, 2. अन्यतरतोपुता von einem Wagen (अनस्) Çat. Br. 5, 4, 5, 22. Kāt. Çr. 15, 8, 21.

अन्यतरतोदत्त (अन्यतरतस् + दत्त) adj. auf einer Seite Zähne habend: ० दत्ताः प्रजाः प्रजायते Çat. Br. 1, 6, 3, 29. एता वा इमा द्वयः प्रजा अन्यतरतोदत्ताश्चैवेभ्यतोदत्ताश्च 30.

अन्यतरस्याम् (loc. f. von अन्यतर) adv. auf die eine oder auf die andere Weise P. 1, 2, 21. 2, 4, 69. 6, 2, 28. Trik. 3, 4, 6.

अन्यतरेषुम् (अन्यतरे, loc. von अन्यतर, + षुम्) adv. an dem einen oder an dem andern Tage P. 5, 3, 22. Vop. 7, 103. AK. 3, 5, 21.

अन्यतस् (von अन्य) adv. 1) = अन्यस्मात् von einem Andern: राजतो धनमन्विच्छेत् — न त्वन्यतः M. 4, 33. या नियुक्तान्यतः पुत्रं देवराद्वाप्यवापुयात् 9, 147. Raçh. 2, 4. Kathās. 4, 95. — 2) aus einem andern Grunde Amar. 43. — 3) auf der einen Seite: अन्यतोमुख adj. Çat. Br. 2, 6, 3, 16. अन्यतः — अन्यतः auf der einen — auf der andern Seite: बृकृदन्यतः पत्न आसीद्वयेतरमन्यतः AV. 13, 3, 12. — 4) anderwärts, in einem andern Falle: मोक्षे ज्ञानं विज्ञानमन्यतः H. 310. (vgl. AK. 1, 1, 3, 5: मोक्षे धीर्ज्ञानमन्यत्र विज्ञानम्). Gegens. एकास्मिन् AK. 2, 10, 47. — 5) auf der andern Seite, dagegen: मूषिका — कृत्तव्या — मार्जारः — प्रार्थयते ऽन्यतः Pāṅkāt.